

उद्योग विभागांतर्गत धोरण
कालावधी संपुष्टात आलेल्या
धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित
असलेल्या प्रस्तावांना मंजूरी
देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र. मऔधो-२०२४/ प्र.क्र.४५/उद्योग-२
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक : १२ जून, २०२५

- वाचा :-
- १) शासन निर्णय क्र. मइधो-२०१४/प्र.क्र.११८/उद्योग-२, दिनांक ११/०४/२०१६.
 - २) शासन निर्णय क्र. असंधो-२०१५/प्र.क्र.९८/उद्योग-२, दिनांक १४/०२/२०१८.
 - ३) शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१६/प्र.क्र. २०१/ उद्योग-२, दिनांक १४/०२/२०१८.
 - ४) शासन निर्णय क्र. मऔधो-२०१९/ प्र.क्र. ०६/ उद्योग-२, दिनांक ०७/०३/२०१९.
 - ५) शासन निर्णय क्र. मइधो-२०२०/प्र.क्र.५५/उद्योग-२, दिनांक २०/०१/२०२१.
 - ६) शासन परिपत्रक क्र. मइधो-२०२३/प्र.क्र.१७/ उद्योग-२, दिनांक ०८/०२/२०२३.
 - ७) शासन परिपत्रक क्र. असंधो-२०२२/प्र.क्र.१८२/ उद्योग-२, दिनांक ०८/०२/२०२३.
 - ८) शासन निर्णय क्र. मऔधो-२०२३/ प्र.क्र. २४/ उद्योग-२, दिनांक ०१/०६/२०२३.
 - ९) शासन निर्णय क्र.मऔधो-२०२३/ प्र.क्र. १८७/ उद्योग-२, दिनांक ०३/११/२०२३.
 - १०) शासन निर्णय क्र.मऔधो-२०२३/ प्र.क्र. १८७/ उद्योग-२, दिनांक ११/१२/२०२३.
 - ११) कार्यालयीन आदेश क्र. मऔधो-२०२३/प्र.क्र.१८७/ उद्योग-२, दिनांक २६/०३/२०२४.
 - १२) उद्योग संचालनालयाने दि.२६/०२/२०२४, २६/०२/२०२४, २७/०२/२०२४, ०७/१०/२०२४ व दि. ०९/१०/२०२४ च्या पत्रान्वये पाठविलेले प्रस्ताव.

प्रस्तावना :-

उद्योग विभागांतर्गत “महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ आणि त्याअंतर्गत फॅब प्रकल्पाकरीता प्रोत्साहने”, “महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८” तसेच “रेडीमेड गारमेंट निर्मिती, जेम्स अँड ज्वेलरी, सूक्ष्म, इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी घटक याकरीता फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले (Parks) धोरण-२०१८” या तीन धोरणांचा कालावधी संपुष्टात आला आहे. सदर विषयांची नवीन धोरणे तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. तथापि, धोरण कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्या धोरणांतर्गत प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. सदर तीन धोरणांतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आल्यानंतर प्राप्त होणारे प्रलंबित प्रस्ताव विचारात घेण्याच्या अनुषंगाने उक्त धोरणांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उद्योग विभागांतर्गत “महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण २०१६ आणि त्यांतर्गत फॅब प्रकल्पाकरीता प्रोत्साहने”, “महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८” तसेच “रेडिमेड गारमेंट निर्मिती, जेम्स अँड ज्वेलरी, सूक्ष्म, इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी घटक याकरीता फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले (Parks) धोरण-२०१८” या धोरणांचा कालावधी संपुष्टात आला असल्याने, सदर धोरणांतर्गत प्राप्त प्रलंबित प्रस्तावांस अनुसरून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

- १) “महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण-२०१६ आणि त्या अंतर्गत फॅब प्रकल्पाकरीता प्रोत्साहने” या धोरणास दि. ०१/११/२०२३ पासून नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच सदर धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात येत आहे.
- २) “महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८” यास दिनांक १४/०८/२०२३ पासून नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच सदर धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात येत आहे.
- ३) “रेडिमेड गारमेंट निर्मिती, जेम्स अँड ज्वेलरी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी घटक याकरीता फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले (Parks) धोरण-२०१८” यास दिनांक १४/०८/२०२३ पासून नवीन धोरण अस्तित्वात येईपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच सदर धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय मा.मंत्रिमंडळाच्या दिनांक २०/०५/२०२५ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत मा.मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०६१२१८३४४०९०१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुनिता हजारी)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई .
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. राज्यमंत्री (उद्योग), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मंत्री (सर्व) व मा. राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. अध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) मा. सभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

- ८) मा. उपाध्यक्ष, विधानसभा यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- ९) मा. उपसभापती, विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
- १०) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- ११) मा. विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- १२) अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १३) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) अपर मुख्य सचिव, माहिती तंत्रज्ञान, मंत्रालय, मुंबई.
- १५) अपर मुख्य सचिव (अत्यावश्यक सेवा विषयी), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) अपर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १८) प्रधान सचिव (नवि-१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १९) प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २०) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २१) प्रधान सचिव, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २२) प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २३) सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २४) सचिव (मदतकार्य व पुर्नवसन) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २५) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालयासमोर, मुंबई.
- २६) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अंधेरी (पूर्व), मुंबई.
- २७) महानगरपालिका आयुक्त, महानगर पालिका (सर्व)
- २८) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.
- २९) व्यवस्थापकीय संचालक, सिडको, मुंबई.
- ३०) विभागीय आयुक्त, पुणे/नाशिक/नागपूर/औरंगाबाद/अमरावती/मुंबई.
- ३१) मा. मंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३२) मा. राज्यमंत्री (उद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३३) महानिरीक्षक, नोंदणी व नियंत्रक, मुद्रांक शुल्क, पुणे.
- ३४) निमंत्रक, उद्योग मित्र, मुंबई.
- ३५) उप महानिरीक्षक, मुद्रांक शुल्क, मुंबई.
- ३६) उद्योग विभागातील सर्व सह सचिव/उप सचिव/अवर सचिव /कक्ष अधिकारी.
- ३७) कक्ष अधिकारी (म-१), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३८) मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ३९) सचिव (उद्योग) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४०) सह सचिव (उद्योग-२) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४१) निवड नस्ती (उद्योग-२), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.